

नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत/
महानगरपालिका स्थापन करतांना अथवा
त्यांची हद्दवाढ करताना ग्राम पंचायतीचे
क्षेत्र समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने
सूचना.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्र. बैठक-२०२४/प्र.क्र.९२/पंरा-४
बांधकाम भवन, २५, मईबान रोड,
फोर्ट, मुंबई -४०० ००९
दिनांक- ३० सप्टेंबर, २०२४

वाचा :-

शासन निर्णय क्र. व्हीपीएम २६०३/प्र.क्र. १५४४/पं.रा(४) (२२) दि. १२.०२.२००४

प्रस्तावना :-

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ४ अन्वये ग्रामपंचायतीचे विभाजन/एकत्रीकरण किंवा त्रिशंकू भागासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या स्थापनेबाबत संदर्भाधीन वाचा येथील शासन निर्णय दि. १२.०२.२००४ नुसार सर्व समावेशक सूचना देण्यात आलेल्या आहेत. मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखालील दि. २४.०७.२०२४ रोजीच्या बैठकीतील निर्देशाच्या अनुषंगाने नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत/महानगरपालिका स्थापन करताना अथवा त्यांची हद्दवाढ करताना अनुसरावयाच्या कार्यपद्धतीची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत /महानगरपालिका स्थापन करताना अथवा त्यांची हद्दवाढ होत असताना ज्या ग्रामपंचायत/ ग्रामपंचायतीचे क्षेत्र समाविष्ट होते केवळ त्या क्षेत्रातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या १ वर्षानंतर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत बदल करता येईल.

२. ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ४ अन्वये ग्रामपंचायतीचे विभाजन/एकत्रीकरण किंवा त्रिशंकू भागासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या स्थापनेबाबत शा.नि.क्र. व्हीपीएम २६०३/प्र.क्र. १५४४/पं.रा(४) (२२) दि. १२.०२.२००४ मधील निकष कायम राहतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९३०१७१५३५८६२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(व.मुं. भरोसे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- (१) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
- (२) मा. मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव.
- (३) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
- (४) प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- (५) विभागीय आयुक्त, सर्व.
- (६) जिल्हाधिकारी, सर्व.
- (७) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- (८) निवडनस्ती, कार्यासन पंरा-४.